

>>

Wing-D-3011, 3rd Floor, Akshar Business Park, Plot No. 03, Sector - 25, Vashi, Navi Mumbai - 400 703, India

T: 4074 6666 / 4074 6600 E: mumbai@shreejitransport.com

10th November, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 540738

<u>Sub:</u> Newspaper Advertisement with respect to Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e. on 10th November, 2023 in Business Standard and Mumbai Lakshadeep regarding Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2023.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Shreeji Translogistics Limited

Himani Dave

Company Secretary & Compliance Officer





PAN No.: AAECS3602B SAC Code: 996511 CIN No.: L63010MH1994PLC077890





पाकिर-तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

सांबा जिल्ह्यात आज, गुरुवारी तब्बल तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे पाकिस्तानने गोळीबार केला. स्थानिक रामगढ सेक्टरमधल्या नयनपूर चौकीवर झालेल्या या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान गंभीर जखमी **झाला होता. उपचारादरम्यान** रुग्णालयात त्याचे निधन झाले. लाल फर्न किमा असे शहीद जवानाचे नाव आहे.

एकीकडे पाकिस्तान आर्थिक आघाडीवर देशोधडीला लागलाय.

जम्मू, दि.९ : जम्मू-काश्मीरच्या गेल्या ३ आठवड्यात पाकिस्तानने उल्लंघन केलेय. यापूर्वी १७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यामध्ये बीएसएफचे २ जवान जखमी झाले होते. त्यानंतर २६ ऑक्टोबरला पाकिस्तानने दुस-यांदा गोळीबार केला. यात जम्मूच्या अरनिया आणि सूचेतगड बीएसएफ जवान आणि एक महिला पीआरओकडून परंतु, त्याच्या कुरापती सुरू असून माहितीनुसार आज, गुरुवारी सकाळी जातेय. रामगढच्या नयनपूर चौकीवर शोध सुरू आहे.

८ वाजून १५ मिनीटांनी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात बीएसएफचा जवान लाल फर्न किमा गंभीर जखमी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. भारताकडून मिळालेल्या कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले

झालेल्या पाकिस्तानी गोळीबारानंतर अरनिया सेक्टरमध्ये तैनात भारतीय जवानांनीही प्रत्यूत्तर दिले आहे.

यासोबतच बुधवारी रात्री झाला. त्याला रुग्णालयात दाखल उशिरा शोपियानच्या कटोहलन केले असता उपचारादरम्यान त्याचा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांम मृत्यू झाला. भारत-पाकिस्तान ध्ये चकमक झाली. यामध्ये यांच्यात २०२१ मध्ये झालेल्या शांतता प्रतिबंधित दहशतवादी संघटना द करारानंतर गेल्या ३ आठवड्यांपासून रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) एक दहशतवादी मारला गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे जखमी झाली होती. बीएसएफच्या पाकिस्तानच्या करापती आणि भ्याड आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून इतर दृहशतवाद्यांचा

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉपोरेट कार्यालयः सिद्धम आयटी पार्क बीर इमारत, ५वा मजला, कत्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०१४. शाखा कार्यालयः १ला मजला, गौरव कॉम्प्लेक्स, राणा प्रताप गेट, सत्यनारायण लेआऊट, यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१.

ताबा सचना

वयुरिटायझेशन ॲण्ड सिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट वस्तुपारावश्वरान अपने पाकस्ट्रकान आफ कावना।व्यापा सारास्ट्र अपने एन्कासमय आफ सिक्युएटा इंटरस्ट अक्ट, रण्णर च कलम एक्फारेसिन्ट) इक्स, २००२ च्या नियम ८(१) (पिशिष्ट-४) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत

मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांचर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद् रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदा/सहकर्जदा/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस थेथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकरपीनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक व	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	रक्कम	दिनांक
ाखा: यवतमाळ, (कर्ज क्र.:एच५८७ईसीएन०३८४२३४ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: मालमत्ता तपशल:	१७ ऑगस्ट, २०२३	०६ नोव्हेंबर,
च५८७एफएलपी०३४१२६९)	सर्व्हे क्र.२६/२, प्लॉट क्र.२ व ३, फ्लॅट क्र.एफ-२, मौजे	रु.२२,४७,८६१/-	२०२३
र्ज्जदार/सह–कर्जदार	वाडगाव रोड, ता. व जि. यवतमाळ-४४५००१, क्षेत्रफळ	(रुपये बावीस लाख	
. प्रदीप आर. लोखंडे (कर्जदार), पत्ता: गुलमोहर सोसायटी,	४३.३६ चौ.फु., महाराष्ट्र-४४५००१. पुर्वेस: एस.वाय. देशमुख	सत्तेचाळीस हजार आठशे	
	यांचे पालॅट क्र.एफ३; पश्चिमेस: हेमंत पाठक यांचे फ्लॅट	एकसष्ट फक्त)	
दीप लोखंडे (सह-कर्जदार), पत्ता: गुलमोहर सोसायटी, यवतमाळ,	क्र.एफ१; उत्तरेस: पावऱ्या व प्रवेशद्वार; दक्षिणेस: राजेश		
ा. व जि. यवतमाळ, महाराष्ट्र-४४५००१.	मानकशे यांचे फ्लॅट क्र.एफ५.		

दिनांक: १० नोव्हेंबर, २०२३, ठिकाण: यवतमाळ सही / - प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे

ठिकाण: मुंबई

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

Exceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items#)

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period

(after Exceptional and/or Extraordinary items#)

[Comprising Profit / (Loss) for the period (after

tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as show

in the Audited Balance Sheet of the previous year

जम्मू-काश्मीर

चकमकीत

(for continuing and discontinued operations)

Earnings Per Share (of Rs. 10/-each)

Total Income from Operations

Equity Share Capital

Dated: 08.11.2023

प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३

नोंदणीकृत कार्यालय: ५०१, ५वा मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२. द्र.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात, इपाएस ज्यात		
		संपलेली तिमाई	Ì	संपलेले ३	संपलेले वर्ष		
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०.५३	१०.५२	१०.५२	२१.0५	२१.0४	४५.२२	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(९७.०६)	(९५.७५)	(१०२.७५)	(१९२.८१)	(२०५.१९)	(३९७.२९)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व)	(९७.०६)	(९५.७५)	(१०२.७५)	(१९२.८१)	(२०५.१९)	(३९७.२९)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर)	(९७.०६)	(९५.७५)	(१०२.७५)	(१९२.८१)	(२०५.१९)	(३९७.२९)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष							
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.0८	0.६३	(६.८२)	१.७१	(२०.६४)	(३३.६३)	
समभाग भांडवल	३००.२३	३००.२३	३००.२३	300.73	300.73	३००.२३	
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या							
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)							
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)						l	
मूळ व सौमिकृत (ईपीएस)	(३.२३)	(३.१९)	(३.४२)	(६.४२)	(६.८३)	(१३.२३)	

१) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

SWOJAS ENERGY FOODS LIMITED

10 Floor, 3, Navjeevan Society, Dr. Dadasa Marg, Mumbai Central, Mumbai - 400008 CIN: L15201MH1993PLC358584

Extract of Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2023 (Figure 1997)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-आदित्य भवानिया द्रीआयएन:000१८९११

(Figures are in Lacs

30-Sep-23 30-Sep-23 30-Sep-22

9.08

1.25

1.25

0.94

0.94

0.00

For Swojas Energy Foods Limited

Vishal Dedhi Directo

DIN No.: 00728370

3096.27

-2745.84

4.28

1.08

1.08

0.82

0.82

0.00

he above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in it. eeting held on 08th November, 2023 and also Limited Review Report were carried out by the Stat

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchang under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i. (www.sefl.co.in) and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

Correspondin
3 months

nded in the

4.00

1.22

1.22

0.90

0.90

0.00

3096.27

एकूण उत्पन्न

एकुण उत्पन्न

बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक बाबी - लाभ (हानी)

ीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)

बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक बाबी - लाभ (हानी)

करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)

ादानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)

राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या अंतिम ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुस

त्यन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व

____ धीकरिता व अपवादात्मक

प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिकीकृत

डंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

त आहे. ज्याचे तपशील खाली दिले आहेत

निटको लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. ३, निटको हाऊस, कांज्र व्हिलेज रोड, कांज्रसार्ग (पूर्व), मुंबई - ४०० ०४२.

सीआयएन: L26920MH1966PLC016547

दि. ३०.०९.२०२३ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय

निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

तिमाहीअखेर

\$0.08.2023

9,888.39

(3,283.60)

(४.५६)

तिमाही अखेर

\$0.08.2023

9,358.2

(३,२४३,३६)

(३,२७६.२५)

वरील वित्तीय निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व तत्परचात कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्य

त्मील विवाण हे मेही (लिस्टिंग ऑल्लिगेशन ऑग्ट हिस्क्लोज रिकायमेंट) विनियमन २०१५ च्या विनियमन २२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकटे टावल काण्या

दि. ०९.११.२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली.कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सप्टेंबर ३०, २०२३ रोजी संपलेल्या व

(३,१६४.७०)

(३,१६४.७०)

(३,१६४.७०)

(8.80)

(३,१६४.६४

(३,१६४.६४)

(३,१६४.६४)

30.09.7077

७,५५६.१०

(३,६१२.२१)

30.09.2022

(3,509.95)

(३,६०९.७६)

(3,860.28) (3,722.28) (3,638.68) (6,848.63) (6,843.70) (84,084.46)

(३,२४३.३६) (३,६०९.७६)

नोंदणीकृत कार्यालय - युनिट क्रमांक ५०५, ५वा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट अव्हेन्यू, अंधेरी - घाटकोपर लिंक रोड, चकाला, मुंबई सिटी, मुंबई - ४००९३, भारत. ई-मेलः contact@indostarcapital.com सीआयएन क्र.ः एल६५१००एमएच२००९पीएलसी२६८१६०, संपर्क क्र.ः श्री.बेसिल मार्टिरस - मोबा. क्र.ः ९८२०७८८३६४

परिशिष्ट-४-ए पहा नियम ८(६) ची तरतूद (स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना)

सेक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता नियम ८ (६) च्या तरतदीसह सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. . बाद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषतः कर्जदारांना सूचना देण्यात आली आहे की ज्यांनी येथे नमूद केलेल्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने इंडोस्टा केपिटल फाउनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (यापुढे प्रतिभूत कर्जवार महणून उहेंखीत) कर्जवारांककून वेश रक्तेच्या वसुलीसाठी सिक्युरीटायंश्वरान अंग्ड रिकन्द्रकान ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा भागीदाराच्या वेब पोर्टलवर प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे, मे. इनव्हेन्ट ऑन सोल्यूशन्स प्रा.लि. (इनव्हेन्टऑन) म्हणजेच https://auctions.inventon.in स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी खाली स्वाक्षरी करून, येथे वर्णन केल्याप्रमाणे. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्वीकडे कर्जवाराचे लक्ष वेधले जाते. ही मालमता जसे आहे जे आहे, जसे जे आहे, जे काही आहे तेथे आधार आहे आणि कोणताही आधार नाही या आधारावर

वास्तावक ताञ्चात आहे, ज्याच तपराल	હાલા દલ ગાહ્લ:			
कर्जदाराचे तपशिल	१३(२) नुसार मागणी सूचना दिनांक व रक्कम	मालमत्तेचे तपशील	आरक्षित मूल्य/इरठे /बोली वाढीव रक्कम	ई-लिलावाची तारीख व वेळ
कर्ज खाते क्र. एलएसएमयूएम००११५ - एलएसएमयूएम००११५-१६०००३७० शाखाः मुंबई कर्जदारः १. रोहिणी वॅक्टेश पंडित सह-कर्जदारः २. श्री.वॅक्टेश सिताराम पंडित	दिनांक-२०.०४.२०२३ रू.१,७६,२१,२०८/ - (रूपये एक कोटी शहाहत्तर लाख एकवीस हजार दोनशे आठ फक्त) पुढील व्याज व शुल्क देय तारखेपर्यंत	येथील सर्वे बिल्ड-अप मालमत्ता. उत्तरः बंगला, दक्षिणः बंगला, पूर्वः डी-मार्ट रोड, पश्चिमः बंगला.	रू.१,५०,१२,६३० रू.१५,०१,२६३ रू.१०,०००	२९.११.२०२३ वेळ: स.१०.३०वा ते स. ११.३०वा पर्यंत ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह इरठे ची अंतिम तारीख: २८.११.२०२३
कर्ज खाते क्र. एलएसएमयूएम०२४१८- १९०००२७८२ आणि एलएसएमयूएम०६१२१ - २२०००५५८४ शाखाः मुंबई कर्जवाः सुमन रोडवेज कॉर्पोरान प्रा.लि. सन्द-कर्जवाः १. श्री. स्वतिश ईश्वरिंसा चौधरी. २. श्री. ईश्वरिंसा	दिनांक-०३.०३.२०२३ रू.१,९८,२९,७३१/- (रूपये एक कोटी अङ्गाण्याव लाख एकोणतीस हजार सातशे एकतीस फक्त) पुढील व्याज व शुल्क देय तारखेपर्यंत	संबंधीत मालमत्ताः मालमत्ताः कार्यालय क्र. ६०८, ६वा मजला, कॉनकॉर्डे प्रिमायसेस को-ऑपरेटिक सोसायटी ति-एगॅट क्र. ६६ए, सेक्टर-१९, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००६१४. उत्तर - आयडीयल ट्रेड सेंटर, दक्षिण - सखाराम पाटील मार्ग, पूर्व - हिल्टन एंटर, पश्चिम - एमएसईबी सब स्टेशन.	रू.१,६३,४३,१४७ रू.१६,३४,४०० रू.१०,०००	२९.११.२०२३ वेळः स.१०.३०वा ते स. १९.३०वा पर्यंत ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह इरठे ची अंतिम तारीखः २८.११.२०२३

ई-लिलाबाच्या अटी आणि नियम: १. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया https://www.indostarcapital.com/ वर प्रदान केलेल्या लिंकचा आणि आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या वेबसाइटचा संदर्भ घ्या, https://auctions.inventon.in प्रतिभूत धनकोची वेबसाइट. २. ते आमच्या पोर्टलवर https:// www.indostarcapital.com/Auction-Terms-and-Conditions या लिंकखाली प्रकाशित केले आहेत. ३ कोणत्याही चौकशीसाठी, मालमत्तेची माहिती आणि तपासणी समर्थन, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा भागीदार मे. इन्व्हेंटऑन सोल्युरान्स प्रा लेमिटेड च्या ग्राहक सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधु शकतात, दरध्वनीद्वारे क्रमांक: +९१ ९८३३४७८७४८/९०२९०८६३२१ आणि ई-मेल आयडी: care@inventon.net

केंवा manoj.das@inventon.net किंवा प्राधिकृत अधिकारी, श्री.बेसिल मार्टिस - मोबा. क्र.: ९८२०७८८३६४. सही/- प्राधिकृत अधिकार्र ठिकाण : मुंबई दिनांक : १०.११.२०२३ मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

30.09.7073 30.09.7079

(६,४०८.४८)

(3,283.60) (3,682.28) (6,806.86) (6,863.28) (84,828.28)

(3,764.49) (3,487.78) (4,888.36) (6,843.79) (84,874.08)

(८.९६)

(39.5)

30.09.2023

(६,४०८.००)

(६,४४०.८९)

सहामाहीअखेर

१६,८३१.४२

(१०.३९)

(१०.३९)

30.09.7077

१६,७४१.२३

६,६०९.६४)

वर्षअखेर

39.03.7073

3८,८२४.०३

(४२,११२.८०)

(२१.०५)

वर्षअखेर

39.03.7073

३८,६१७.३

(१३,५४०.५२)

विवेक तलव

(८५२.००) (१,५८५.३४)

(७,४६१.६४) (१५,१२५.८६)

(७,४६१.६४) (१५,१२५.८६)

(६,६११.२९) (१३,५३८.९०)

(८५२.००) (१,५८५.३४)

Shreeji

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकृत कार्यालय: डी-३०१९, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट क्र.००३, सेक्टर २५, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दूरध्वनी:(०२२) ४०७४६६६६/४०७४६६००,

ई-मेल:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	६७७१.५७	१२८९५.५५	४९७६.३१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६११.९९	११३८.९०	४०१.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६११.९९	११३८.९०	४०१.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४८४.८५	८९४.१४	२९०.२८
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	४८५.०६	८८५.९७	२८८.८३
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या			
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	३२०७.२८	-
भरणा केलेले समभाग भांडवल (१५.०२.२०२३ पासून			
दर्शनी मुल्य रु.२/- प्रती) # २	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (१५.०२.२०२३ पासून			
दर्शनी मुल्य रु.२/- प्रती) २	०.९३	१.७०	०.५५
टिपा:			

... वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने ०९.११.२०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्यता दिली. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकारिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले आहेत.

६ जानेवारी, २०२३ रोजी सदस्यांद्वारे मान्यतेनुसार कंपनीने १५ फेब्रुवारी, २०२३ पासून रु.१०/- प्रत्येकीच दर्शनी मुल्याचे त्यांचे समभाग रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे समभागांमध्ये उपविभाजीत केले आहेत. . वित्तीय निष्कर्षाचे पुर्वकालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस हे इंडएएस-३३ उत्पन्न प्रतीभागनुसार रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्य विचारात घेऊन पुर्ननमुद केले आहेत.

वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टम) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता तपशीलवार एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांचा संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कं पनीच्या वे बसाइट वर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध आहेत.

(रु. लाखात)

कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालाची माहिती खालीलप्रमाणे आहे

	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून महसूल	६५१६.८६	१२५५२.४९	४२४९.४९
करपूर्व नफा	६१५.५६	११३३.६५	३२२.४४
करानंतर निव्वळ नफा	४८९.०२	८९२.१०	२३३.३७
	श्रीजी द	ट्रान्सलॉजिस्टीक्स	लिमिटेडकरिता
			सही/-
		रत	निकांत भी शाट

ठिकाण: नवी मुंबई पूर्णवेळ संचालव डीआयएन:००२६९१०'

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

<mark>कॉर्पोरेट कार्यालय: सिरेन्नम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, केल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४११०१४. शाखा कार्यालय:</mark> कार्यालय क्र.४था मजला, सुमंगल हाऊस, ब्लॉक क्र.बी, सुप्रिम किंडनी केअर हॉस्पिटलजवळ, साधु वासवाणी रोड, मिको सर्कलजवळ, नाशिक-४२२००१. nिधकृत अधिका**ऱ्याचे तपशील :** नाव: जगदीप चौहान, ईमेल आयडी: jagdeep.chauhan@bajajfinserv.in, मोबा.क्र.: ९३७२६२१५७५,/८८०६०९१४११/८६६९१८९०४८

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहिर सूचना ोथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्त्याने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** कडे वर्णन

केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने व्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून विक्री केली जाईल, जी बीएफएल ता देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री **दि.२९.१९.२०२३ रोजी** केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे** <mark>कोणत्याही आधाराशिवाय</mark> या तत्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमृद केलेल्या अटी व शर्तीवर

कर्जदार / जामिनदाराचे नाव व पत्ता	१.ई-लिलावाची तारीख व वेळ,	१. राखीव किंमत,
	२. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख,	२. मालमत्तेची इरठे
	३. मालमत्ता निरीक्षणाची तारीख व वेळ	३. बोली वाढविणे
सुरज कृष्णाराव मोरे (कर्जदार)	१. ई-लिलाव दिनांकः २९.११.२०२३ रोजी स.११.००वा ते	१. राखीव किंमतः रू.१८,००,०००/ – (रूपये अठरा
तेजल सुरज मोरे (सह-कर्जदार)	द.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	लाख फक्त)
दोघांचा पत्ताः फ्लॅट क्र.०९, १ला मजला, शिवम निवास, प्लॉट	२. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः	२. इरठे: रू.१,८०,०००/ – (रूपये एक लाख ऐंशी
क्र.५०, ५१, एस.क्र.२२३/ए/१, वनश्री कॉलनी, नाशिक-	दि.२८.११.२०२३ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)	हजार फक्त) राखीव किंमतीच्या १०%.
४२२०१०.	३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दि.१०.११.२०२३ ते २७.११.२०२३	३. बोली वाढविणे: रू.२५,०००/ - (रूपये पंचवीस
एकूण थकबाकी: रू.२४,१२,०११/ – (रूपये चोवीस लाख बारा	रोजी स.११.००वा ते द.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.	हजार फक्त) व अधिक.
हजार अकरा फक्त) भविष्यातील व्याज आणि दिनांक ३१.१०.२०२३	, , , ,	,
रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.		
स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लंट क्र.०९. १ला मजला. शिवम निवा	म अपार्टमेंट, प्लॉट क्र.५०+५१, जी.क्र.एस.क्र.२२३/ए/१, वनश्री कॉल	ानी. अंबाड शिवार नाशिक. महाराष्ट्र-४२२०१० येथील

। विजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

- जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडर ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे.
- . प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.
- लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलदारे ऑनलाइन होईल.
- ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी स.११:०० ते दु.१२:०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल.
- प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, मालमतेचर कोणताही बोजा नाही. तथापि, हे आवश्यक आहे की इच्छूक बोलीदारांनी कोणतेही दांचे, शुल्क, थकबाकी, बोजा याबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमतेचे शीर्षक, व्यामी/मापन याबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. मालमतेतील कोणत्याही विसंगतीसाठी, बोली सादर केल्याच्या तारखेपासून भविष्यातील सर्व उपायांसाठी सहभागी बोलीदार पूर्णपणे जबाबदार आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, मालमत्तेवरील शुल्क/भार किंवा इतर कोणत्याही बाबी इ. बोली सादर केल्यानंतर स्वीकारले जाणार नाहीत
- प्राधिकृत अधिकारी/**बीएचएफएल** विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर थकबाकी, वीज देय इ. किंवा सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा कोणाच्याही इतर देयांसाठी जबाबदार राहणार नाही.
- सार्वजनिक लिलावाची सुचना/जाहिरात बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची कोणतीही ऑफर, वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आण मानली जाणार नाही अधिकृत अधिकारी/**बीएचएफएल** कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/हक्क/देवांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. विक्री सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विहित केलेल्या नियम/शर्तींच्या अधीन असेल आणि त्यासंबंधीच्या नियमांच्या अधीन असेल.
- बोली सादर करण्यापूर्वी (अ) शीर्षक आणि लिंक दस्तऐवज आणि (ब) मालमत्तेची तपासणी करणे आणि सुरक्षित मालमत्ता आणि तपशीलाबद्दल स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. तेपासणीसाठी आवारात प्रवेश करण्यापूर्वी, इच्छुक खरेदीदाराने नोंदणीमध्ये त्यांची ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या स्वाक्षरीखाली मालमत्तेतून प्रवेश आणि
- बाहेर पडल्याची पृष्टी करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वेब पोर्टलद्वारे ईएमडी जमा केल्याच्या पुराव्यासह त्यांची बोली सादर करावी: https://bankauctions.in (https://bankauctions.in वर नाव नोंदणी करू कर्ता आयडी आणि पासवर्ड विनामूल्य मिळवता येईल. इरठे खालील खात्यात एनईएफटी/आरटीजीएस देय असेल: **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड, खाते क्रमांक.५७५००००११९६२३**
- आणि आयएफएससी कोड: एचडीएफसी०००००७, २८ नोव्हेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० पूर्वी (तारीख आणि वेळ). कृपया लक्षात ठेवा की चेक/डिमांड डाफ्ट इस्टे रक्कम म्हणू-स्वीकारले जाणार नाहीत. वेब पोर्टलमध्ये बोलीदाराने नोंदणी (एक वेळ) केल्यानंतर, इच्छुक बोलीदार/खरेदीदाराने वेब पोर्टलवर अपलोड केलेल्या खालील कागदपत्रांच्या प्रती बोली दस्तऐक सादर करण्याच्या अंतिम तारीख आणि वेळेपूर्वी मिळवणे आवश्यक आहे. १) एनईएफटी/आरटीजीएस चलानची प्रत २) पॅन कार्डची प्रत ; ३) ओळख पुरावा/पत्त्याचा पुरावा (केवायसी) ज्याशिवाय बोली नाकारली जाण्यास जवाबदार आहे. परिशिष्ट-२ आणि स्केन केलेली प्रत अपलोड करणे (वेब पोटेलवरून डाउनलोड केले जाऊ शकते: https://bankauctions.ir योष्यरित्या भरत्यानंतर आणि स्वाक्षरी करणे देखील आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डेटा अपलोड करणे, बोली सादर करणे, ई-बोली प्रक्रियेचे प्रशिक्षण इत्यादीसाठी सहाय्य आवश्यक आहे, ते मे. ४क्लोजर, ब्लॉक नं.६०५ ए, ६वा मजला, मैत्रीवनम कमिशियल कॉम्प्लेक्स, अमीरपेट, हैदराबाद-५०००३८, prakash@bankauctions.in आणि कोणत्याही मालमत्तेशी संबंधित प्रशांसाठी संबंधित शाखा/अधिकृत अधिकारी यांच्याशी त्यांच्या नावासमोर किंवा श्री. जया प्रकाश, संपर्कः . ८१४२००००६६/६२ यांचा उल्लेख केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. इतर कागदपत्रांसह बोली 'खरेदीसाठी प्रसताव' असा उल्लेख असलेल्या मोहरबंद लिफाफ्यात अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. <mark>खरेदीदारासाठी प्रस्ताव – १. सुरज कुष्णाराव मोरे (कर्जदार), २. तेजल सुरज मोरे (सह–कर्जदार), कर्ज खाते क्र.४०७एचएसओ६०२७७६०४</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यापर्यंत बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी पोहोचण्यासाठी.
- ऑनलाइन इंटर-से बिडिंग दरम्यान, बोलीदार त्यांच्या बोलीची रक्कम बिड वाढीव रक्कम (वर नमृद केलेल्या) किंवा त्यांच्या गुणाकारानुसार सुधारू शकतो आणि ई-लिलावाच्या शेवटच्य मिनिटांत बोली लावल्यास, बंद होण्याची वेळ आपोआप ५ मिनिटांसाठी वाढवली जाईल (प्रत्येक वेळी ई-लिलाव प्रक्रिया बंद होईपर्यंत), अन्यथा, ती स्वयंचलितपणे बंद होईल. ई-लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर सर्वाधिक बोलीची रक्कम (राखीव किंमतीपेक्षा कमी नाही) सादर करणार्या बोलीदारास आवश्यक पडताळणीनंतर अधिकारी /सरक्षित कर्जदाराद्वारे यशस्व
- केवळ वैध वापरकर्ता आयडी/पासवर्ड असलेले आणि एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इरठे चे पुष्टी केलेले पेमेंट असलेले खरेदीदारच ई–लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र असतील इच्छुक बोलीदाराने २८ <mark>नोव्हेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:००</mark> पर्वंत प्रत्येक मालमतेसाठी इरेंटे (राखीव किंमतीच्या १०% पेक्षा कमी नाही) आणि आवश्यक कागदपत्रे **(पॉइंट क्र.५ मध्ये** नमूद केलेले) साठी निर्दिष्ट केलेली त्यांची बोली दस्तऐवज सबमिट करणे आवरयक आहे, नोंदणी प्रक्रियेतून (एक वेळ) जाऊन आणि स्वतःचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तया केल्यानंतर, योग्य पडताळणी (कागदपत्रांची) आणि/किंवा अधिकृत अधिकाऱ्याच्या मंजुरीच्या अधीन राहून, ई-लिलाव प्रक्रियेत सहमागी होण्यासाठी पात्र असेल.
- यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने यशस्वी बोलीदाराची घोषणा केल्यानंतर खरेदी रकमेच्या २५% रक्कम (आधीच भरलेली इरठे समायोजित केल्यानंतर ताबडतोब जमा करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भरलेला इस्ठे जप्त केला जाईल आणि तो जप्त केला जाऊ शकत नाही. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडील बोलीदाराकडू-ऑनलाइन इंटा-से बिडिंग दरम्यान, बोलीदार बिड वाढीव रक्कम (वर नमूद केलेल्या) किंवा त्याच्या गुणाकारानुसार त्यांची बोली रक्कम सुधारू शकतो आणि ई-लिलावाच्या शेवटच्या
- मिनिटांत बोली लावल्यास, बंद होण्याची वेळ आपोआप ५ मिनिटांसाठी वाढवली जाईल (प्रत्येक वेळी ई-लिलाव प्रक्रिया बंद होईपर्यंत), अन्यथा, ती स्वयंचलितपणे बंद होईल. ई-लिलाव प्रक्रिया बंद हाहपर्यंत स्वाधिक बोलीची रक्कम (राखीव किंमतीपेक्षा कमी नाही) सादर करणार्या बोलीदारास आवश्यक पडताळणीनंतर अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदाराद्वारे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जार्डल. उर्वरित ७५% खरेदी रकमेची रक्कम यशस्वी बोलीकर्त्याने **१५ दिवसांच्या** आत जमा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास बोलीदाराने आधीच जमा केलेली रक्कम पुढील सूचनेशिवा
- आपोआप जम केली जाईल आणि कोणत्याही परताव्याची विनंती मान्य केली जाणार नाही. पुढे, मालमनेचा पुनर्लिलाव केला जाईल आणि चूक करणाऱ्या बोलीद रक्कम संदर्भात कोणताही दावा/हक नसेल आणि जर असेल तर तो पुनर्लिलावात भाग घेण्यास पात्र असणार नाही. प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात ईएमडी किंवा बोलीदार/यशस्वी बोलीदाराने जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लागू नाही

१८. खरेदीदार/यशस्वी बोलीदार (अ) लागू मुद्रांक शुल्क/नोंदणी/हस्तांतरण शुल्क सहन करेल; (ब) सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, रूपांतरण, वीज, सांडपाणी शुल्क, कोणतीही थकबाकी,

- १९. विक्री प्रमाणपत्र विहित नमुन्यात केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी केले जाईल. २०. प्रचलित मुद्रांक आणि नोंदणी कायद्यातील तरतुर्दीनुसार यशस्वी बोली लावणाऱ्याने त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या किंमतीवर नोंदणी इ.ची व्यवस्था करावी लागेल. यशस्वी बोली लावणाऱ्याने वाहत्क, नोंदणी युल्क, मुद्रांक शुल्क, कर, शुल्क इत्यादीचे शुल्क लागू होईल. मालमत्तेची विक्री कोणत्याही भारांच्या अधीन असल्यास, यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने व्याज, खर्च, खर्च इत्यादीसह बोजा भरण्यासाठी आवश्यक पैसे अधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावेत
- जर सार्वजनिक लिलाव थांबवला गेला असेल, स्थिगित केला गेला असेल, पुढे ढकलला गेला असेल किंवा रह केला गेला असेल तर, **बीएचएफएल** शाखेच्या सूचना फलकावर एक सार्वजनिक सूचना टाकली जाईल आणि या संदर्भात वैयक्तिकृत/वैयक्तिक संप्रेषण कोणत्याही बोलीदारांना पाठवले जाणार नाही किंवा अन्यथा
- बोलीदारांना मे. **४क्लोजरच्या वेब पोर्टलवर** उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तींचा अध्यास करण्याचा सल्ला दिला जातो, https://www.bajajhousingfinance.in/ auction-notice त्यांच्या बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलाव मध्ये भाग घेण्यापूर्वी अयशस्वी बोलीदारांचे इरठे लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर परत केले जाईल. शेवटच्या क्षणी बोली लावणे बोलीदारांच्या स्वतःच्या हितासाठी टाळले पाहिजे कारण **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड** किंवा सेवा प्रदाता यापैकी कोणीही चुक/अयशस्वी (इंटरनेट बिघाड)
- पांवर फेल इ.) साठी जवाबदार असणार नाही. अशा आकस्मिक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, बोलीदारांना विनंती केली जाते की त्यांनी सर्व आवश्यक व्यवस्था/पर्यांची जसे की वीज पुरवठा बँक-अप इत्यादी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन ते अशा परिस्थितीपासून बचाव करू शकतील आणि लिलावात यशस्वीरित्या सहभागी होऊ शकतील. अधिकृत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाक किंवा सार्वजनिक लिलाव पुढे ढकलण्याचा/रह करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
- प्राधिकृत अधिकारी (जगदीप चौहान) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

uideau वित्तीय निकक्षांच्या वित्तृत प्रारूपाचा साराश आहे. वित्तीय निककांचे संपूर्ण प्रारूप बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.b र www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाइट www.nitco.in वरही उपलब्ध आहे. निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७ नोंद. कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, देवनार, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००८८. ई-मेल: cs@niraj.co.in, दूर.:+९१-२२-६६०२७१००

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एका			एकत्रित			
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	30.09.73	३०.०६.२३	30.09.77	38.03.73	30.09.73	३०.०६.२३	30.09.77	३१.०३.२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११०९७.८५	९९०७.२०	१०६६०.९७	६०५३०.५४	११०९७.८५	९९०७.२०	१०६६१.७५	६०६११.९७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(कर, अपवादात्मक आणि/िकंवा विशेष साधारण बाबपुर्व)	३७३.९८	३८२.९३	१८८.८९	११०१.७३	३६८.५०	३२१.६९	१८३.१३	११४३.०३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,								
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११५.८६	१३२.१४	१०३.८९	६४०.७३	११०.३७	७०.९१	९८.१३	६८२.०३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,								
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८५.१६	९७.१४	७९.५१	४०१.८४	७९.६७	३५.९१	७५.२१	४३२.६५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता								
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष								
उत्पन्न (करानंतर))	८५.१६	९७.१४	७९.५१	४०१.८४	७९.६७	३५.९१	७५.२१	४३२.२८
समभाग भांडवल	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३	४०१५.५३
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती)								
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
मूळ:	0.78	0.१६	0.20	१.00	0.20	0.09	0.88	१.0८
सौमिकृत:	0.78	0.१६	0.20	१.00	0.20	0.09	0.88	۷.0۷
							+	

कोणतीही थकबाकी सौमिकृत शेअर्स नसल्याने मुळ ईपीएसला कोणतीही सौमिकरण नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०८ नोव्हेंबर, २०२३

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरोंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.niraj.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेडकरिता सही/

विश्राम पांडुरंग रुद्रे व्यवस्थापकीय संचालक

नांक: १०.११.२०२३ ठिकाण: नाशिक

उपकर, शुल्क, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणाने फक्त यशस्वी बोलीदारानेच वहन केले पाहिजे.

डीआयएन: ०८५६४३५०

यासोबतच राज्यातील अनंतनागम

नावाच्या दुकानाचा वापर उमर याने दहशतवादी कारवायांसाठी केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात श्रीनगरम धील ईदगाहवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्लूयात जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक निरीक्षक जखमी झाला. इदगाहजवळ दहशतवाद्यांनी इन्रस्पेक्टर

दहशतवादी ठार

श्रीनगर, दि.९ : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठरःनान घातले. हा दहशतवादी टीआरएफ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ध्ये पोलिसांनी बुधवारी जैश-ए-मोहम्म दचा दहशतवादी उमर अमिन थोकर याचे दुकान जप्त केले. सर्कस कामगाराच्या हत्येप्रकरणी हा दहशतवादी सध्या कारागृहात आहे. पोलिसांनी सांगितले की, 'द गेम मॉडिफिकेशन पॉईंट' मसरूर अहमद यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. टीआरएफ-लष्करने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

Registered Office: 'Dhunseri House', 4A, Woodburn Park, Kolkata - 700 020 CIN: L15500WB1997PLC085661

Ph: +91 33 2280 1950 (Five Lines), Fax: +91 33 2287 8350/9274 EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023



Sahara One Media And Entertainment Limited CIN: L67120MH1981PLC024947

Regd. Office:- 25-28, 2nd Floor, Plot No. 209, Atlanta Building, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021.

Sr.	Particulars	For the quarter ended			For the s	For the Year ende	
No.		30.09.2023	30.06.2023	30.09.2023	30.09.2023	30.09.2023	31.03.202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations (net)	7.81	7.64	12.10	15.45	12.21	35.66
	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(72.77)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(72.77)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(72.77)
5.	Total comprehensive income/(Loss) for the period	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(81.93)
6.	Equity Share Capital	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.5
7.	Reserves (excluding revaluation reserve as shown in the audited balance sheet of previous year)	•	-		-	-	16,002.2
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	Basic :	(0.03)	(0.08)	(0.07)	(0.10)	(0.18)	(0.38)
	Diluted:	(0.03)	(0.08)	(0.07)	(0.10)	(0.18)	(0.38)

with the Bombay Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th September, 2023 is available on the website of the Exchange, www.bseindia.com and on the Company's website. (Bibek Roy Choudhary) Director DIN- 07663995 Date: 09.11.2023 Place: Lucknow

STANDALONE Three months ended 30/09/2023 Total Income from Operations 11,214.60 Net Profit/(Loss) for the period before tax and 1,023.35 Net Profit/(Loss) for the period before tax and

Dhunseri

Three months ended 30/09/2023 Six months Ended 30/09/2023 30/09/2022 30/09/2022 9,883.21 17,769.31 14.649.60 14,507.42 24,270.43 4,662.72 499.51 (848.11) 3,120.91 (1,975.15)1,459.54 4,662.72 935.70 (411.92)3,120.91 (1,538.96)after exceptional items Net Profit/(Loss) for the period after tax and 1,340.88 3,293.12 890.45 (383.59) 1,814.76 (1,331.40)after exceptional items Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) 1,413.30 3,231.73 1,038.08 (693.54)(1,681.95)(1,694.87)and other Comprehensive Income(after tax)] 6 Equity Share Capital 1,050.74 1.050.74 1.050.74 1.050.74 1.050.74 1.050.74 7 Other Equity Earnings per Share (Face Value Rs 10/- per share 12.76* 31.34 8.47* (3.65)*17.27 (12.67)*-Basic and Diluted (Rs.)

Dhunseri Tea & Industries Limited

(*Not Annualised)
Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the quarter and six months ended September 30, 2023 and Consolidated Financial Results for the year and six months ended September 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on the Company's website www.dhunseritea.com

Chairman & Managing Directo DIN : 00005684 Place : Kolkata Date : November 09, 2023

MUNJAL NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Regn No. BOM/HSG/9309, Dated- 4/3/1978

Munjal Nagar No.1, Eastern Express Highway, Chembur, Mumbai-400 089 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** (Application No. 83/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or 23/11/2023 at 3:00 pm at the office of this authority.

Respondent No.- 1) M/s. Anuja Builders, A Partnership Firm registered unde

the Indian Partnership Act, 1932, Having office at: 8, Ali Chambers, Medow Street Fort, Mumbai-23, **2) Mr. Lalbhai LKeshavlal Sheth, 3) Mr. Nandlal Talakshi Doshi** 4) Mahendra Ramniklal Doshi, Sr.No.2 to 4 being Partners of Opponent No.1 Firm Having office at: 8, Ali Chambers, Medow Street, Fort, Mumbai-400 023, 5) Nav Munja Nagar Co-operative Housing Society Ltd; Ghatkopar Mahul Road, Eastern Express Highway, Chembur (West), Mumbai-400 089 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Building of Munjal Nagar Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area			
			664 (Part) Village Chembur	1200.25 Sq. Mtrs.			
Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2648/2023							

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2648/2023
Place : Konkan Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar,
Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
(NITIN DAHIBHATE) Room No. 201, Konkan Bhavan. Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. SEAL Date : 09/11/2023 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co.op. Societies (2), Dy. Registrar Co.op. Societies (2), Email : ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

TOLARAM TOWER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Regn No. BOM/WM/HSG/TC/904/OF 1987, Dated- 17/9/1987 Near Baug off RC. Marg, Chembur Colony, Chembur (E), Mumbai-400 074

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

(Application No. 82/2023) Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me or 23/11/2023 at 3:00 pm at the office of this authority.

Respondent No.- 1) Kukreja Construction Co., 2) Mr. Mohan Kukreja (Director) 3) Legal Heir of Land Owner, Sunil Kukreja (Director-Legal Heir), 4) Smt. Jasodaber Alias Yashodaben Tolaram Kukreja, 5) Shri. Omprakash Tolaram Kukreja, 6) Tolaram Motiram Tolaram (All having common address: Lalasis, Plot No.219, 11th Road, Nea Central Avenue Road, Chembur, Mumbai-400 071) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue. mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Building of Tolaram Tower Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below.

ı					
I	Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
	52, 53, 56 (Part), 95, 96, 109	1, 2, 3 IF.1, 1 to 6, 2F.1, 1 & 1		Old CTS No.271, 272, 273 New CTS No.271-C (Part), Village Vadhavli, Chembur (East)	4025.35 Sq. Mtrs.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2641/2023 Place : Konkan Bhavan

Place : Копкап Блачан,
Competent Authority & District Dy. Registrar,
Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
(NITIN DAHIBHATE)

Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. (SEAL) For Competent Authority & Distric Date : 08/11/2023 Tel : 022-27574965 Dy. Registrar Co.op. Societies (2), Email: ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, **Mumbai City (3) Competent Authority**

DWARKA SHOPPING CENTRE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Regn No. BOM/HSG/L/8859/OF 83, Dated- 14/2/1983

Father Peter Parera Lane, L. B. S. Marg, Kurla (West), Mumbai-400 070

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

(Application No. 84/2023)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 23/11/2023 at 1:30 pm at the office of this authority.

Respondent No.- 01) M/s. Rajesh Construction, Churchgate Chambers, New Marine Lines, Mumbai-400 020, 02) Mr. N. R. Kurlawala, 176, L.B.S. Marg, Kurla (West), Mumbai-70 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say

shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be

DESCRIPTION OF THE PROPERTY:-Building of Dwarka Shopping Centre Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below.

Competent Authority & District Dy. Registrar,
Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai
(NITIN DAHIBHATE)
Room No. 201, Konkan Bhavan,
C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.
Date: 09/11/2023 Tel.: 022-27574965

For Competent Authority & District
Dy. Registrar Co.op. Societies (2),

C.T.S. No.

Village Kurla

Claimed Area 2087.18

Sq. Mtrs.

East Suburban, Mumbai

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051 No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/3424/2023 Date: 08/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ównership Flats (Regulation of the Prom construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

> **Public Notice** In the matter of Application No. 32 of 2017

Parshva Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., Having address at Old Nagardas Cross Road, Andheri (East), Mumbai-400069.... Applicant Versus (1) M/s. Natraj Builders A Partnership Firm, having its office at 401, Appejay House, Apollo Street, Fort, Mumbai-400001 (2) Shri. Bhamarlal Jayshankar Trivedi, (3) Shri. Babubhai J. Trivedi, (4) Shri. Ramanlal J. Trivedi, Bhamarlal Jayshankar Trivedi, (3) Shri. Babubhai J. Trivedi, (4) Shri. Ramanlal J. Trivedi (5) Shri. Bhamarlal J. Trivedi (6) Shri. Himmatlal J. Trivedi (7) Shri. Vinodrai J. Trivedi (8) DharamKrupa Co-op. Hsg. Soc. Ltd. (9) Jay Shankar Krupa Co-op. Hsg. Soc. Ltd. (10) Vinod Villa Co-op. Hsg. Soc. Ltd., Opponent No. 9 to 11 having address at Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400069.... Opponents and those, whose interest have been vested in the said roperty may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be

Description of the Property :-

BSE Code: 531370

Net Profit / (Loss)

(after Extraordinary items)

Equity Share Capital

Basic

Diluted

Note:

Particulars

Total income from operations and other revenue

Net Profit/(Loss) after tax (after extraordinary items

[comprising profit/(loss) for the period (after tax)

(before tax and/or extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive income for the period

and other comprehensive income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

(for continuing and discontinued operations

Survey No. | Hissa No. | Plot No.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2649/2023

Email: ddr2coopmumbai@gmail.com

Place : Konkan Bhavan,

Claimed Area

Unilateral Deemed conveyance of land admeasuring 839.20 sq. mtrs. (which is as per latest property card record) being Sub divided Plot no. 2, being CTS no. 111/6 of Village - Gundavali, Taluka- Andheri City Survey Office Vileparle in Mumbai Suburban District plus proportionate undivided rights in Garden (R.G.) area admeasuring 141.25 sq. mtrs. comprising total of 86.9sq. mtrs. from CTS no. 111/3 & 54.26 sq. mtrs. from CTS no. 111/3 (sq. mtrs. from CTS no. 111/3 of Village Gundavali and proportionate undivided rights in Access Road area admeasuring 32.69 sq. mtrs. out of 154.70 sq. mtrs. from CTS no. 111/4 of village Gundavali and further entitled for FSI benefit as per approved plan in fayour of applicant society. plan, in favour of applicant society.

SPARC ELECTREX LTD

(Formerly Known as Sparc Systems Limited)
Regd Off: 1202, 12th Floor, Esperanza Building, Next to Bank of Baroda, 198, Linking Road, Bandra (W),
Mumbai – 400 050. India. CIN: L31100MH1989PLC053467 | Tel: 9819001811

E Mail: sparcelectrex@gmail.com | www.sparcelectrex.com

Extract Of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year Ended

30th September, 2023

Quarter ended

30th Sept

2023

(Unaudited

95.59

10.40

10.40

7.40

7.40

983.59

0.11

0.04

The above Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th Septembe

2023 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at the

The aforesaid Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30t

September, 2023 have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules

Half year

30th Sept.

2023

(Unaudited)

178.94

14.41

14 41

10.61

10.61

0.16

0.05

983.59

The hearing is fixed on Dt. 28/11/2023 at 03:00 p.m.



(Rajendra Veer)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

(Rs. In Lakhs except EPS

31st Marcl

2023

(Audited)

525.83

77.95

77.95

69.65

69.65

496.85

1.42

Quarter

30th Sept

2022

Unaudited

226.65

31.62

31 62

25.93

25.93

496.85

0.53

0.53

Shreeji SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED CIN: L63010MH1994PLC077890

Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 003, Sector 25, Vashi, Navi Mumbai- 400703. Phone: (022) 40746666/ 40746600 | Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.cor **EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR**

				(INR in Lakhs
Sr. No	Particulars		Half year ended 30 th September 2023 (Unaudited)	Quarter ended 30 th September 2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations	6771.57	12895.55	4976.31
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items	611.99	1138.90	401.67
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax, after Exceptional items	611.99	1138.90	401.67
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items	484.85	894.14	290.28
5.	Total Comprehensive Income	485.06	885.97	288.83
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		3207.28	
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each w.e.f. 15/02/2023) #2	1048.25	1048.25	1048.25
8.	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 2/- each w.e.f. 15/02/2023) #2	0.93	1.70	0.55

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of th Company in their respective meetings held on 9th November, 2023. The Statutory Auditors of the Compan have conducted "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter an half year ended 30th September, 2023.

. Pursuant to approval of the members received on 6th January, 2023, the Company has sub-divided its Equit Shares of face value Rs. 10/- each in to Equity Shares of face value of Rs. 2/- each w.e.f. 15th February, 2023. The basic and diluted EPS for the prior periods of the financial results have been restated considering the fac value of Rs.2/- each in accordance with Ind AS 33 - "Earnings per Share".

The above is an extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half yea ended 30th September, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full set of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.shreejitranslogistics.com).

4. li	4. Information of Standalone Unaudited Financial Results of the Company are as under:						
Sr. No	Particulars			Quarter ended 30 th September 2022 (Unaudited)			
1.	Revenue from operations	6516.86	12552.49	4249.49			
2.	Profit before tax	615.56	1133.65	322.44			
3.	Profit for the period	489.02	892.10	233.37			

Place: Navi Mumbai

Date: 9th November, 2023

For Shreeji Translogistics Limited Rajnikant C. Shal

Wholetime Directo

2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issue thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015. The Company operates in Two segment as defined by IND AS 108. Segment Reporting for the reportable seament is attached with the result The Figures of the previous year and/or period(s) have been regrouped wherever necessary.

respective meetings held on 9th November, 2023.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and half year ended 30.09.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarter and half year ended 30.09.2023 Financial Results are available on the Stoc Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.sparcelectrex.com)

For Sparc Electrex Limite (Shobith Hegde

(WTD & CFO

DIN: 02211021

Place: Mumbai Date: 10th November, 2023



Valson

Valson Industries Limited MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CONSOLIDATED

CIN No. L17110MH1983PLC030117 REGD.OFFICE : 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059. Phone No: 40661000 Fax: 91-022-40661199 Email: pritesh@valsonindia.com

(Rs. in Lakhs)					
Particulars	Quarter	Corresponding	Year to date	Year to date	Year
	Ending	3 months	figures for	figures for	ended
		ended in the	the current	the previous	
		previous year	period ended	period ended	
	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
	(Unaudited) /	(Unaudited) /	(Unaudited) /	(Unaudited) /	(Audited) /
Total Income from Operations (net)	3,456.88	3,318.69	6,775.57	6,534.78	13,096.22
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	38.59	24.48	63.07	3.73	1.80
Net Profit / (Loss) for the period after tax	38.59	24.48	63.07	3.73	1.80
(after Extraordinary Items)					
Equity Share Capital	766.08	766.08	766.08	766.08	766.08
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in	-	-	-	-	1820.83
the Balance Sheet of previous year)					
Earnings Per Share (before extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.50	0.32	0.82	0.05	0.02
(b) Diluted	0.50	0.32	0.82	0.05	0.02
Earnings Per Share (after extraordinary items)					
(of Rs. 10/-each):					
(a) Basic	0.50	0.32	0.82	0.05	0.02
(h) Diluted	0.50	0.33	0.83	0.05	0.02

The above is an extract of the detailed format of quarter ended 30th September 2023 unaudited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and company website (www.valsonindia.com).

For Valson Industries Ltd sd/

Place : Mumbai Date: 9th November, 2023

Suresh N. Mutreja Chairman & Managing Director

'FORM 'Z' (See sub-rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable Property SHRI. B. N. GAIKWAD

Special Recovery & Sales Officer, Co op. Societies, Maharashtra State C/o Mumbai District Centra Co-operative Bank Ltd. Mumbai Bank Bhavan, 207 Dr. D. N. Road, Fort Mobile No. 989223265 recovery@mumbaidistrictbank.coi

File No: 1899 A/c No.: 16/50/13/85

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 15/07/2022 calling upon the udgment debtor.

Shri. Govind Ankush Palav to repa shri. Govind Ankush Palav to repay the amount mentioned in the notice being Rs.6,17,058/-(Rupees Six Lakh seventeen thousand fifty eight Only with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 22/11/2022 and attached the property described brein below. described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co rative Societies Rules, 1961 or this 16 Day of Jan 2023.

The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property will be subject to the charge of the Mumbail District Central Co-operative Bank Ltd. for an amount Rs.6,21,832/- (Rupees Six Lakh twenty one thousand eigh hundred thirty two Only) and inte

Description of the Immovable Property Room No.301, 3rd Floor, B-wing Sitalaxmi Co-op. Society, Pakhadi Kharegaon, Kalwa, Thane - 400 605. All that part and parcel of the property consisting of Room No.301, 3rd Floor, B-wing, Sitalaxmi Co-op. Society, Pakhadi, Kharegaon, Kalwa, Thane -400 605. Within the registration Tahsil - Thane and District - Thane. C.C. to

Date: 16 JAN 2023 Place: Thane 11 The Chairman / Secretary. Sitalaxmi Co-op. Society, Lata P. Patil 998714436) Pakhadi, Kharegaon, Kalwa, Thane - 400 605. ?] The Senior Inspector, hane Police Station.

(B. N. GAIKWAD) Special Recovery & Sales Officer, Co-op Societies, Maharashtra State Mumbai District Central Co-operative Bank Ltd., Mumbai

UZZ-20076354 Email: CMI ## O.: Lokmangal,1501, Shivajinagar, Pune-5 | legal_nvm@mahabank.co.in AX64/SARFAESI/ 2022-23

Navi Mumbai Zonal Office : CIDCO Old Admin Building, P-17 Sector-1 Vashi, Navi Mumbai-400703 Tel: 022-20878354 Email:cmmarc_nvm@mahabank.co. Date: - 02.02.202

By Regd. A.D. / Hand Delivery

Taluka Mahad, Dist Raigad 402301 Mrs Sunita Shivaji Jadhav(Borrower) 7, Rukmani Complex, Shivaji Road, Mahad Taluka Mahad, Dist Raigad 402301

B. Mr Sanjay Ravaso Jadhav(Guarantor) At Kakartale Mahad, At and Post Mahad,

Taluka Mahad, Dist Raigad 402301

Sub- Notice U/s 13 (2) of Securitization & Reconstruction Of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002

That you No.1 and 2 have been sanctioned the following credit facilities by Bank of Maharashtra, Birwadi Branch at your request. You no.3 stood as guarantor for credit facilities

2. That the details of the credit facilities, the securities charged in favour of the Bank and the present outstanding dues are as under: Nature & Amt. Total Outstanding's As on 02.02.2023 No of Credit Facility

Housing Loan facility Residential House no.357, Plot no.1, Survey Ledger Balance: of Rs.15.50 lakhs no. 110B, Chambharkhind (Shankar Nagar), A/c No.60133607416 Mand bounded as under:Towards Rs.4.65.510.41 Unapplied interes East- 20 Feet wide road sanctioned interna upto 01.02.2023 road of S no 110/3B Towards West-S no.110/3B Towards South-Gram Panchay at Chambharkhind Road Towards North-Rs.1,39,885/-Total Rs.6.05.395.41 NAPlot no.2, S no.110B2 documents in favour of the bank and also charged and created securities in favour of the Bank as above mentioned. 3. That in consideration of the credit facilities availed; you have executed the following

the Bank as above mentioned.

Document obtained for Credit Facility Date of execution

Particulars of Documents of documents HLS D1 Application for making Credit Facility 2 Agreement of Housing Loan 3 Registered Mortgage 28 05 2013 4 Receipt date 5 Guarantee Bond 29.05.2013

That you have failed to adhere to the terms and conditions of sanction and made defaults and accordingly your account has been classified by the Bank as NPA on 30.01.2023 in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India. In spite of our repeated demands, you have not paid the outstanding amount in your account.

That in exercise of powers conferred on the Bank under the Act referred to above, you

are, therefore, hereby called upon to repay in full amount of Rs.6,05,395.41 plus unapplied interest from 02.02.2023 within 60 days from the date of receipt of this notice; failing which, the Bank shall exercise any and/or all the powers under Sub-Sec. 4 of sec. 13 of above Act, in which case you shall also be liable to further pay all costs charges and expenses or other incidental charges thereof. The powers available under the Act inter alia includes- a. To take possession of the secured assets, wherein the security interest has been created as abovementioned together with the right to transfe by way of lease, assignment or sale. b. To take over the management of the secure assets including right to transfer by way of lease, assignment or sale, c. To appoint an person as Manager to manage the secured assets, the possession of which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the assets, as in the interest and injurish in in inflation to, the secured assets, as in the transfer had been made by you. **d.** To write to or issue notice in writing to any person who has acquired any of the secured assets against which security interest has beer

created from whom any money is due or may become due to you to pay us the money. Please take a note that as per Sec.13 (13) of the Act, after receipt of this notice, you are restrained from disposing off or dealing with the securities without our prior written consent. The borrowers' attention is invited to provisions of sub-section 8 of Section 13 of the Ac in respect of the time available to redeem the secured assets.

FOR BANK OF MAHARASHTRA Sd/- Authorized Officer & Chief Manager(ARC) Navi Mumbai Zone